CIN No. - L17110MH1913PLC000367

Read. Office: BRADY HOUSE, 12-14, VEER NARIMAN ROAD, FORT, MUMBAI - 400001. INDIA TEL.: (022) - 22048361-65 • E-mail: bradys@mtnl.net.in • Website: www.bradys.in

September 03, 2024

To, BSE Limited, Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code - 501391

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Notice published in newspaper of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) for E-voting information and Book Closure. The same has been made available on the Company's Website www.whbrady.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For W. H. BRADY & COMPANY LIMITED

KHUSHMEETA BAFNA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: A/a.

### **BRANCHES**:

**PUBLIC NOTICE** 

Ranch Office: ICICI Bank Ltd Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400604

۱o.	Name of the Borrower/ Co- Borrower/Guarantor/ (Loan	Description of Secured Asset to be enforced	Date of Notice sent/ Outstanding as on	
	Account Number) & Address Guddu Ramkuber Gupta/ (LBMUM00006414056)/ 306, 5th Floor, Rashmi Tower Building, Behind Jain Temple, J B Nagar, Andheri East, Mumbai- 400059	Flat No. 1002, 10th Floor, B Wing, Building No. 5, "Sunteck West World 1", S. No. 45, H. No. 2A, 3A, 3B, 4, 6, S. No. 46, H. No. 4, 5, 6, 7, 8, S. No. 47, H. No. 1A, 3A, 3B, 4A, 5, 8, 9,	Date of Notice  7 August 2024  Rs. 1,12,818.34/-	06
	Sairesh Kochuveedu/ Remiya Krishnan/ (LBTNE00005133257)/ Flat No. B- 303, Bhalchandra CHSL, Plot No. 19, Sector- 4, Near St Josephs School,	S. No. 50, H. No. 4, 5, 6, 7, 8, and S. No. 51, H. No. 2, Naigaon East, Village Tivri, Tal- Vasai, Palghar- 401208 Flat No. 401, 4th Floor, "Mahaavir Heights Co-perative Housing Society Ltd", Near Police Headquarters, Plot No. 18, Sector- 17, Roadpali, Kalamboli, Tal- Panvel, Navi Mumbai,	7 August 2024 Rs.	06
3.	Kalamboli, Navi Mumbai- 410218  Arwinder Jagjit Singh/ Mukhwinder Kour Jagjit Singh/ Jagjit Ujagar Singh (LBMUM00005225195)/ Taksha	Raigad- 410218  Flat No. 502, 5th Floor, "Blacksmith Corner II Co-operative Housing Society Ltd", Near Virat Kohli Ground, Plot No. A-	43,20,615,28/- 7 August 2024 Rs.	26
	Shila E 5, Barc Colony, Anushakti Nagar, Mumbai- 400094 Balaguru Jayaraj Nadar/ Jayraj Laxman Nadar/ (LBMUM00005725069)/ Room No. 2, Sitaram Ganpat	21, Sector No. 15, Village Kalamboli, Tal- Panvel, Navi Mumbai, Raigad- 410206 Flat No. 301, 3rd Floor, Building No. B 6, Complex: Manav Park, Manav Park Phase No. 3 Co-operative Housing	19,36,093,54/- 7 August 2024	00
5.	Chawl, Mukund Nagar, Dharavi, Mumbai- 400017  Vinod Nageshwar Pandey/ Nisha Vinod Pandey/	Society Ltd, Opp. Church Rameshwadi, St Anthony School Road, Survey No. 67, Hissa No. 2, Badlapur West, Village Kulgaon, Tol- Ambernath, Thane- 421503	Rs. 11,67,373.8/- 9 August 2024	00
	Saroj Nageshwar Pandey (LBMUM00005674760)/ Flat No.202, 2nd Floor, Devdeep Chsl, Near Chakradhar Nagar, Opp. Sarshwat Hall, Nilemore, Nallasopara West, Taluka Vasai, Palghar- 401203	Darshan Co-operative Housing Society Ltd, Old Survey No.371, New Survey No.7 to 11, 15 to 17, 19 to 25, Hissa No. Part, Plot No 40, Village More, Central Park, Nallasopara East,taluka Vasai, Palghar 401209 Flat No. 708, 7th Floor, Building No. 6, Shree Durga Nagar	Rs. 19,09,383.84/- 21 August 2024	0:
	Vikrant Lalpratap Singh/ Anupma Vikrant Singh/ (TBMUM00006500152)/ Flat No. 409, 4th Floor, Building No.7, Mahalaxmi Residency, Durga Nagar, Behind St Aloysis High School, Sankeshwar Nagar, Nallasopara East, Vasai, Palghar- 401209	Complex, New Survey No. 223, and (177 Old ), New Survey No. 224 and (176 Old )village Achole, Nallasopara East, Taluka Vasai, Palghar- 401209	Rs. 27,27,060,85/-	2
	Shweta Dhiresh More/ Dhiresh More / (LBTNE00006062369)/ A 11 Kalyan-Dipti Society, Near Paradise Hotel, Birla College Road, Kalyan West, Thane- 421301	Flat No. 305, 3rd Floor, Wing C-01, Bldg: Kedarnath, Complex: Madhav Sankalp, "Madhav Sankalp Kedarnath Pashupatinath Co-operative Housing Society Limited", Survey No. 32, 26, 30, 59, Hissa No. 1/2, 5/1, 1, 1/3, 2, Village Gandhare, Khadakpada, Kalyan West, Near Madhav Sansar and Mohan Park, Thane- 421301.	21 August 2024 Rs. 49,89,746.56/-	2
	Farhan Gulam Waris Siddiquie/ (TBPVL00006388022)/ Room No. 1, Plot No. 28, Siddhivinayak Apartment, Sector 44-A, Seawoods, Nerul West, Navi Mumbai, 400706	Flat No. F203, 2nd Floor, The Retreat Durshet, Grandeur, Survey No. 62, Hissa No. 3A, Opposite Sterlings Nature Trails, Village Durshet, Taluka Khalapur, Khopoli, Raigad- 410203.	21 August 2024 Rs. 25,98,564.9/-	1:
	Farhan Gulam Waris Siddiquie/ (LBPVL00006491592)/ Room No. 1, Plot No. 28, Siddhivinayak Apartment, Sector 44-A, Seawoods, Nerul West, Navi Mumbai- 400706	Flat No. F203, 2nd Floor, The Retreat Durshet, Grandeur, Survey No. 62, Hissa No. 3A, Opposite Sterlings Nature Trails, Village Durshet, Taluka Khalapur, Khopoli, Raigad- 410203.	21 August 2024 Rs. 1,10,461.7/-	1:
.0.	Sameer Janardhan Jadhav/ Asmita Baban Londhe/ (TBVRR00006704643)/ 401, Raj Hills CHSL, Manvelpada Road, Near Canara Bank, Palghar- 401305	Flat No. A/401, 4th Floor, Building No. 2, Raj Hills, Survey No. 134, 136, 138, Hissa No. 2, 1/2, 1, Vijayanand Patil Marg, Village Virar, Taluka Vasai, Manvelpada Road, Near National English School, Palghar- 401305.	21 August 2024 Rs. 29,57,237/-	0:2
1.	Basu Bharat Dolai/ Rina Basu Dolai/ (LBMUM00006290984)/ Plot No. 11/A/2, Road No. 3, Shivaji Nagar Govandi, Shivaji Nagar Kurla, Near Hindustan Bank, Mumbai- 400043	Flat No. 003, Ground Floor, "Dreams Park- Flora", Type A- 01, Near Dilkap College Road, Survey No. 87, Hissa No. 2, Neral, Village Mamdapur, Tal- Karjat, Raigad - 410101	17 August 2024 Rs. 1,33,749.52/-	2:
L2.	Basu Bharat Dolai/ Rina Basu Dolai/ (TBMUM00006219218)/ Plot No. 11/A/2, Road No. 3, Shivaji Nagar Govandi, Shivaji Nagar Kurla, Near Hindustan Bank, Mumbai- 400043	Flat No, 003, Ground Floor, "Dreams Park- Flora", Type A- 01, Near Dilkap College Road, Survey No, 87, Hissa No. 2, Neral, Village Mamdapur, Tal- Karjat, Raigad - 410101	17 August 2024 Rs. 22,83,136.86/-	2:
	Jaishankar Kolanji Arundudhiyar/ Anisha Jaishankar Arundudhiyar/ (LBKLY00005476461)/ Room No. 11, E Sector, Hq Line Cheeta Camp, Trombay, Mumbai- 400088	Flat No. 403, 4th Floor, B Wing, Building No. 1, "Udaan Avenue", Near Neral Railway Station, Survey No/ Hissa No. 34/1/B, Village Neral, Tal- Karjat, Raigad- 410101	17 August 2024 Rs. 15,90,061.8/-	03
	Pravin Soma Jogadiya/ Hansa Jogadiya/ (TBVRR00006819040)/ Flat No. G/301, Tulsi Tower, Yashwan Viva Township, Achole, Nallasopara East, Palghar-401209	Flat No. 604, 6th Floor, E Wing, 'Agarwal Solitaire'', Building No. 02, Sector 2. "Agarwal Solitaire Co-operative Housing Society Ltd", Hdil Township, survey No. 9, Hissa No. 1, 2, 3/1, 3/2, 4, Survey No. 70, Hissa No. 4, 5/1, Virar West, Village Dongare (old Naringi), Tal- Vasai, Palqhar-401303	17 August 2024 Rs, 31,30,823/-	2
	Pravin Soma Jogadiya/ Hansa Jogadiya/ (LBVRR00006837397)/ Flat No, G/301, Tulsi Tower, Yashwan Viva Township, Achole, Nallasopara East, Palghar- 401209	Flat No. 604, 6th Floor, E Wing, 'Agarwal Solitaire', Building No. 02, Sector 2, "Agarwal Solitaire Co-operative Housing Society Ltd", Hdil Township, survey No. 9, Hissa No. 1, 2, 3/1, 3/2, 4, Survey No. 70, Hissa No. 4, 5/1, Virar West, Village Dongare (old Naringi), Tal- Vasai, Palqhar- 401303	17 August 2024 Rs. 1,02,907,72/-	0/2
	Nischit Hari Dhatrak/ Shalini Nischit Dhatrak/ (LBMUM00005395859)/ Flat No. B/503, 5th Floor, Sargam Chs Ltd, Gaurav Galaxy Phase No. 1, Nityanand Nagar, , Mira Road East, Mira Bhayander, Thane- 401107	Flat No. 201, 2nd Floor, G Wing, "Poonam Park View", Avenue L-5, Opp Yazoo Park, Narangi Bypass Road, New Survey Nos. 5, 5b, 5d, 5f & 5g, Virar West, Village Dongare, Tal-Vasai, Palghar - 401303	17 August 2024 Rs. 29,91,476/-	0/2
	Arun Pandey/ Chandan Harishankar Dubey/ (LBTNE00005515943) Patel Prayosha Yogi Niwas, B- 11-404, Javsai Phule Nagar, Javsai Ambernath West, Thane- 421501	Flat No. 601, 6th Floor, Building No. 11, "yogi Niwas", "Patel's Prayosha", Phule Nagar, Survey No. 39a, Old Hissa No. 1 (Part), New Hissa No. 1-A, Village Jaswai, Tal- Ambernath West, Thane- 421501	17 August 2024 Rs. 18,51,914.08	1:
	Aarti Dhiraj Varma/ Dhiraj Prahlad Varma/ (TBVRR00006849995)/ Flat No. 004, Suvarna Palace, Virat Nagar, Virar West, Palghar-401303	Flat No. 208, 2nd Floor, C Wing, "Rajul Apartment Co- operative Housing Society Ltd", 60 Feet Road, Old Survey No. 24/7, 31/3, 28/2, 29/1, New Survey No. 2/7, 6/3, 3/2, 4/1, Village Bhayander, Bhayander West, Thane- 401101.	17 August 2024 Rs. 34,37,792/-	2
	Rajesh Ramayan Jaiswal/ (LBTNE00006733736)/ Flat No. 202, 2nd Floor C Wing, Building No. 9, Festival Complex Chsl, Opp Neminath Society, Achole Road, Alka Puri , Nallasopara East, Tal-Vasai, Palghar- 401209	Flat No. 24, 2nd Floor, "Shri Ashirwad Co-operative Housing Society Ltd", Opp Railway Station, Achole Road,new Survey No. 97(old 398-A), Hissa No. 11, Plot No. 5, 6, Nallasopara East, Village Achole, Tal- Vasai, Palghar- 401209	17 August 2024 Rs. 1,70,600.42/-	2
	Rajesh Ramayan Jaiswal/ Krishnadevi Gupta/ (TBTNE00006671545)/ Flat No. 202, 2nd Floor C Wing, Building No. 9, Festival Complex Chsl, Opp Neminath Society, Achole Road, Alka Puri, Nallasopara East, Tal- Vasai, Palghar-401209	Flat No. 24, 2nd Floor, "Shri Ashirwad Co-operative Housing Society Ltd", Opp Railway Station, Achole Road,new Survey No. 97(old 398-A), Hissa No. 11, Plot No. 5, 6, Nallasopara East, Village Achole, Tal- Vasai, Palghar- 401209	17 August 2024 Rs. 17,27,868,12/-	0/2
	Tarannum Jahan/ Mohd Inteasar Shaikh / (LBMUM00005056311)/ Flat No. A-505, Shree Complex, Plot No. 151 & 152B, Sector-23, Ulwe, Panvel, Navi Mumbai, 400707	Flat No. 1003, 10th Floor, "Eden Garden", Plot No. 36, Sector No- 54,village Dronagiri, Tal- Uran, Navi Mumbai, Raigad - 400702	17 August 2024 Rs. 23,02,281.64/-	1 2
12	Tilakchand Pustode/ Kalpana Tilakchand Pustode/ (LBMUM00006341891)/ Plot No. 20, Model Mill Society, Beltarodi, Nagpur- 441108	Plot No. 128, "Sachin Co-operative Housing Society Ltd", Ward No. 11, Ph. No. 11, Khasra No. 79 To 81, Cts No. 109, Sheet No. 26, Mouza Jhingabai Takli, Nagpur-440033	17 August 2024 Rs. 1,27,544,22/-	2
24.	Tilakchand Pustode/ Kalpana Tilakchand Pustode/ (TBMUM00006317259)/ Plot No. 20, Model Mill Society, Beltarodi, Nagpur- 441108 Vijaylal Ramsumer Yadav/ Sangeeta Vijaylal Yadav/ (LBMUM00006869753)/ A/G-1, Sai Shanti Chsl, Cabin Cross Road, Near East West Public Bridge, Bhayander East, Thane- 401105	Plot No. 128, "Sachin Co-operative Housing Society Ltd", Ward No. 11, Ph. No. 11, Khasra No. 79 to 81, Cts No. 109, Sheet No. 26, Mouza Jhingabai Takli, Nagpur- 440033  Flat No. 114, 1st Floor, D Wing, "Rajesh Apartment Co-operative Housing Society Ltd", Cabin Cross Road, Near Sai Vedant Hospital, Old Survey No. 122, New Survey No. 107, Hissa No. 3, Village Khari, Bhayander East, Thane-	17 August 2024 Rs. 25,05,620,34 17 August 2024 Rs. 1,35,327/-	0:2
	Vijaylal Ramsumer Yadav/ Sangeeta Vijaylal Yadav/ Rajesh Vijaylal Yadav (TBMUM00006864119)/ A/g-1, Sal Shanti Chsl, Cabin Cross Road, Near East West Public Bridge, Bhayander East, Thane- 401105	401105 Flat No. 114, 1st Floor, D Wing, "Rajesh Apartment Co- operative Housing Society Ltd", Cabin Cross Road, Near Sai Vedant Hospital, Old Survey No. 122, New Survey No. 107, Hissa No. 3, Village Khari, Bhayander East,	17 August 2024 Rs, 19,52,103/-	0/2
26.	Janabai Gangaram More/ Ganesh Gangaram More/ (LBMUM00005195387)/ Devji Munde Chawl, Near Sai Baba Mandir, Hanuman Galli, Kanjurmara,	Thane- 401105  Flat No. 608, 6th Floor, Building No. 2, "JP Synergy", Phase-1, Near JP Symphony, Gaikwad Nagar, Durga Devi Nagar, Kailash Colony, Survey No. 131, Hissa No. 1/B, Old	17 August 2024 Rs. 18,43,607.7/-	0 2
27.	Mumbai- 400042  Adesh Pandurang Sonawane/ Kajal Adesh Sonawane/ (LBMUM00005741515)/ Room No. 104, Bhagyalaxmi Co-operative Housing Society Ltd, Rohidas Marg,	Ambernath, Village & Tal- Ambernath (East), Thane- 421501 Flat No, 303, 3rd Floor, Wing A, Eternel Avenue, Eternel Avenue Co-operative Housing Society Ltd, Survey No.90, Hissa No.2/3, Village Belavali, Taluka Ambernath	21 August 2024 Rs. 12,91,060.96/-	3
$\overline{}$	Khambdev Nagar, Dharavi, Mumbai- 400017  Kamal Khan/ Zareena Kamal Khan/ (LBMUM00004959234)/ A 101, Plot No. 17/18, Rekhi Sai Daffodil Chs Ltd, Sector 19, Kharghar, Taluka	Thane-421503  Flat No. A-101, 1st Floor, Rekhi Sai Daffodil Co-operative Housing Society Ltd. Plot No. 17 and 18. Sector 19, Near Remsheth Thakur School, kharghar, Navi Mumbai, Taluka	21 August 2024/ Rs. 30,44,925.47/-	30
29.	Chaitali Viral Nagda/ Viral Ashwin Nagda/ (LBMUM00005583328)/ House No.1675, Flat No. 12, 3rd Floor, Orchid Residency Pine Wood, Charnipada	Panvel, Raigad- 410210.  Flat No. 1101, 11th Floor, Building No. A, "K T Heights", Backside Oswal Wadi, Survey No. 136, 165, Hissa No. 6, 7, 12, 4, Near Opposite Shankar Tank, Village Kamatghar, Anjurphata, Taluka Bhiwandi, Thane-421301	21 August 2024 Rs 30,92,125.8/-	20
30.	Rahanal, Bhiwandi, Thane- 421302 Viral Ashwin Nagda/ Chaitali Viral Nagda/ (TBMUM0006607104)/ Flat No. 1101, B Wing, K T Heights, Kamthqarh Road, Anjur Phata, Thane-	Flat No. 1101, 11th Floor, Building No. A, "K T Heights", Backside Oswal Wadi ,Survey No. 136, 165, Hissa No. 6, 7, 12, 4, Near Opposite Shankar Tank, Village Kamatahar,	21 August 2024 Rs. 15,13,519,26/-	2
	421302 Manisha Manoj Kale/ Mayur Manoj Kale/ (LBMUM00003857485)/ 8/57, Spring Mill Compound, Gd Ambekar Marg, Naigaon Dadar East, Mumbai-	Anjurphata, Taluka Bhiwandi, Thane-421301  Flat No. 301, 3rd Floor, Building No.3, Wing A, Shree Krishna Residency, Gut No.69, 70, Hissa No. 1, 2, 3, Village Valivali, Taluka Ambernath, Thane-421503	21 August 2024 Rs. 20,84,458.92/-	0:
32.	400014  Shakir Zahir Shaikh/ Shaikh Sabaa Shakir/ (LBMUM00005280966)/ 2-13/ B Oti Apartment Chsl, Amrut Nagar Vaishali Near Oshivara Garden,	Unit No. 407, 4th Floor, Building No. Tower 5, Lodha Mira Road Project 1, Hatkesh Udyog Nagar, Survey No. 90/3, 91/2, 98/2, Opposite Gcc Club, Village Ghodbunder, Mira	20,84,458.92/- 21 August 2024 Rs. 28,29,176.9/-	00
3.	Jogeshwari West, Mumbai- 400102 Pandurang Bhagwan Mulik/ Sneha Pandurang Mulik/ (LBMUM00005553804)/ indira Nagar No. 02, limboni Baug, Near Durag Mata Mandir, Govandi, Shivajii	Road, Thane-401107 Flat No. 401, 4th Floor, Wing B, Saishiv Complex, Survey No. 54, Hissa No. 3/1, Survey No. 54, Hissa No. 3/2, Near-Rainy Resort,village Kulgaon, Taluka Ambernath, Thane-	8 August 2024 Rs. 17,42,307.81/-	2
4.	Nagăr, Kurla, Mŭmbai- 400088 Abhishek Ganesh Bhosale/ganesh Sadashiv Bhosale/ (TBVRR00006790530)/ Flat No. 504 Wing C, Bhagirathi Residency, Ganesh Nagar, Badlapur West, Thane- 421503	421503.  Flat No. 1404, 14th Floor, Wing G, Rustomjee's Virar Avenue L1, L2, And L4, Survey No. 5/1, 5/2, 5/3, 5/4, 5/5/A, 5/5/B, 5/5/C, 5/5D, 5/5/E, 5/6, 5/7, 5/8, Near MC Donald, Global City Road, Village Dongare (Dongar Pada),	8 August 2024 Rs. 34,80,228.24/-	1 2
	Vimal Vasantkumar Zaveri/ Bina Vimal Zaveri/ Jay Vimal Zaveri- LBTNE00005514792- 302 Sheldon Apartment, Station Road, Above Rajesh Hotel, Bhayander West, Thane, Maharashtra- 401101	Narangi, Virar East, Thane-401303  Flat No. 3202, 32nd Floor, Ruparel Palacio, Dr Dindayal Pandit Chowk, Sr No. 37, Hissa No 1, Corresponding to CTS No. 725 (PT), Dahanukar Wadi, New Link Road, Village	18 July 2024 Rs. 1,12,94,354.47/-	0.2
86.	Bhayander West, Thane, Maharashtra- 401101 Vinit Kirtibhai Mistry/ Kailasben Kirtibhai Mistry/ (LBTNE00005779680)/ Room No.10, Nitesh Colony, Achole Road Babulpada, Thane-401208	All That Piece And Parcel of Immovable Residential Property Being Flat No. 501 Having Carpet Area Adm. 44- 71 Sq. Mtrs. (As Per Rera) Equals to 481-00 Sq. Feet Alongwith Undivided Share of Land Area Adm. 9-55 Sq. Mtrs. Situated on The Fifth Floor of Wing- 2 of Buildina No.	21 August 2024 Rs. 13,05,976.38/-	0.2
		A of Building Known as "Vrundavan Garden" of City Survey No. 728/a/2 and 729/A/2 of Revenue Survey No. 343/6 P (New Revenue Survey No. 1299/1) Within The Limits of Pardi Municipality, Located At Pardi, Sub Dist.: Pardi & Dist.: Valsad in The State if Gujarat.		
	Avinash Bhaskar Gaikwad/ Kanble Priya Sunil/ (TBBRH00006367475) & A-12, Shanti Niketan Society, Near Sarvan Chokdi, Bharuch- 392001	Plot No. 109, Samrat Residency, Block/ Survey No. 561, Old Block/ Survey No. 133–2, Khata No.1072, Andada, Bharuch, Ankleshwar- 393002 Flat No. 502, 5th Floor, Building No. 3, Wing-K, (House No.	05 August 2024 Rs. 23,06,093.52/-	1:
	Rajendra Ramji Gharat/ Archana Rajendra Gharat/ (LBVP100005532030) & Flat No. 304, A, Bela Residency, Gandhiwadi, Umergoan, Valsad- 396171	4106) Bela Residency, Umbergoan Station Road, Survey No. 114/1/P1/P1, Umergoan, Valsad- 396170	08 August 2024 Rs. 16,10,627.2/-	13
	Solanki Nayankumar Shashi kantbhai/ Punita Khedara/ (LBBRD0005602614) & 876/2, Alkapuri Wadi Wadi, Opp Mahadev Temple, Alkapuri, Vadodara- 390007	Flat No. 604, 6th Floor, Tower No. F, Param Crest, Next to Param Green, Block No. 455, Survey No. 635, T.P.S. No. 1, F.P. No. 82, Near Atladra Padra Main Road, Akota, Bill, Vadodara-390012	08 August 2024 Rs. 13,48,543.62/-	2
10.	Prashant Ramesh Patil/ Mirabai Ramesh Patil/ (LBBRH00006089768) & Plot No. 16, Shree Banglows, Near Radhe Krishna Residncy, Kosmadi,	All That Piece and Parcel of Immovable Residential Property Being Flat No. 405 Having Built-up Area Adm. 40.83 Sq. Mtrs. Equals to Carpet Area Adm. 36.40 Sq. Mtrs. And Undivided Share of Land Area Adm. 14.63 Sq. Mtrs.	08 August 2024 Rs. 12,26,698.22/-	12

Date: September 03, 2024 Place: Maharashtra

W. H. BRADY & COMPANY LIMITED

CIN: L17110MH1913PLC000367 Read. Office: Brady House, 4th Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001 Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855 Website: www.whbrady.in; Email Id: bradys@mtnl.net.in

NOTICE OF THE 111TH ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE** 

NOTICE is hereby given that:

. The 111th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held or Saturday, September 28, 2024 at 12.15 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM") facility to transact the matters as stated in the Notice convening the meeting.

Pursuant to the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by th Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023 167 dated October 7, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "th Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (LODR Regulations, 2015, the 111th Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted on Saturday, September 28, 2024 at 12.15 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) Facility.

. The Notice of AGM and Annual Report for 2024 have been sent electronically only to a members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) The same are also available on the website of the Company at www.whbrady.in and website of BSE Limited at www.bseindia.com

. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as we as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted a the AGM. The facility of casting votes by a Member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by Centra Depository Services (India) Ltd. ("CDSL").

. The remote e-voting period commences on Tuesday, September 24, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Friday, September 27, 2024 (5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on Saturday September 21, 2024 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining th AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 111th AGM.

. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of th Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e Saturday, September 21, 2024, may obtain the login ID and password by sending request at info@bigshareonline.com. However, if you are already registered with CDS for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailed procedure for remote e-voting before the AGM, e-voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 111th AGM.

. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed by email to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited a helpdesk.evoting@cdslindia.com or at info@bigshareonline.com to our RTA: M/s Bigshare Services Pvt. Ltd., S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Tel: 022 62638205/62638268. . Mr. Himank Desai, Chartered Accountant, Membership No.: 031602 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Sha Transfer books will remain closed from Tuesday, September 24, 2024, to Saturday September 28, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

For and on behalf of the Board W. H. BRADY & COMPANY LIMITED

Place: Mumba Date: September 02, 2024

PAVAN G. MORARKA **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00174796)

TPL

### **TPL PLASTECH LIMITED**

Registered Office: 102, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Dama Dadra and Nagar Haveli and Daman and Diu (U.T.) - 396 210

Corporate Office: 203, 2nd Floor, Centre Point, J B Nagar, Near J B Nagar Chakala Metro Station, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400 059 Tel: 022-6852 4200 Fax: 022-2851 0087 Website: www.tplplastech.in; Email: investors@tnpl.net.in CIN: L25209DD1992PLC004656

# NOTICE OF 31<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 31<sup>st</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Tuesday, 24<sup>th</sup> September, 2024 at 12:00 Noor (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the said AGM. In terms of General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issue April 15, 2029, 202020 and subsequent directions issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 issued by To, 2021, May 15, 2022, Saldally 93, 2023 and October 17, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), Companies are permitted to hold Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for F.Y. 2023-2024, inte laia, including the remote e-voting instructions has been e-mailed to the Member whose e-mail address(es) have been registered with the Company/Depositor Participant(s). The electronic dispatch of Notice along with the Annual Report for F.Y. 2023-2024 to Members has been completed on Saturday, August 31, 2024 The same is also available on the Company's website <a href="www.tpiplastech.in">www.tpiplastech.in</a> and on website of Stock Exchanges i.e. BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>. National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>.

In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to e their Email address with the Company/Registrar & Transfer Agents order to receive electronic copies of the Annual Report/ login credentials, in the nanner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any Shareholder this year:

holding shares in physical

Shareholders holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the company are requested to register/update their email address by contacting the Company's Registrar and Transfer Agents - M/s. Link Intime India Private Limited for assistance in this regard.

Shareholders holding shares in

Shareholders who hold shares in dematerialized mode and have not updated their email addresses are requested to register/ update their email addresses with their Depository

### BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 or the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 18, 2024 to Tuesday, September 24, 2024 both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial yea nded March 31, 2024 and AGM.

### **VOTING THROUGH ELECTRONIC MODE:**

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 (SS-2 on General meetings issued by the Institute of Company Secretaries of India, th Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Link Intime India Private Limited at <u>https://instavote.linkintime.co.i</u>i The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Shareholders who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the AGM which has been sent to the Members.

# The details pursuant to provisions of Companies Act, 2013 and Rules at

- Cut-off date for the purpose of remote e-voting: Tuesday, September 17, 2024 Date and Time of commencement of remote e-voting: Friday, September 20, 2024 from 09:00 a.m. (IST).
- Date and Time of end of remote e-voting: Monday, September 23, 2024 til  $05.00\ p.m.$  (IST). The e-voting shall be disabled thereafter and the members shall not be allowed to vote beyond the said date and time. A person whose name is recorded in the register of members or in the register of
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, sha be entitle to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the AGM.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice, holds shares as of the cut-off date i.e. September 17, 2024, may obtain the login ID and password by sending a reque at enotices@linkintime.co.in. Shareholders who have cast their vote by remote e-voting to the AGM may also
- attend the AGM to be held through VC/OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on resolution is cast by the shareholder, the shall not be allowed to change it subsequently.
- The Board has appointed Mr. Arun Dash, Practicing Company Secretary (Membership No. F9765) sole proprietor of M/s. Arun Dash & Associates, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and the voting process at the AGM in a fair and transparent manner. The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be
- declared after the AGM. The results declared along with the Scrutinizer's repor shall be placed on the Company's website <a href="https://instavote.linkintime.co.in">www.tplplastech.in</a> and on the Link Intime India Private Limited website <a href="https://instavote.linkintime.co.in">https://instavote.linkintime.co.in</a>, within 48 hours of conclusion of the AGM and the results shall also be communicated t Stock Exchanges. In case of any queries relating to e-voting, members/ beneficial owners may refe
- the Frequently Asked Questions and InstaVote e-Voting manual available on the website https://instavote.linkintime.co.in. under Help section or send an email enotices@linkintime.co.in\_or contact on +91 (022) 4918 6175/4918 6000 0. Shareholders who would like to express their views or ask questions during

the AGM may register themselves as a speaker by sending their reques mentioning their name, demat account number/folio number, e-mail id, mobile number at investors@tnpl.net.in latest by Tuesday, September 17, 2024 For TPL Plastech Limited

Sincerely, Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

Hemant Son

# PUBLIC NOTICE

Notice at large hereby informed that my client MR. MUBIN DHOKADWALA aged above 34 years having address at 163, Sookaina Manzil, 1st Floor Room No. 11, Shahida Marg, Dongri, Mumbai - 400009, has agreed to acquire the tenancy right / ownership right from the concerned landlord/ owner his / Tenant / any other concerned authorities his / her right, title & nterest in the property & more particularly described in Schedule hereunde written. All persons including landlord/owner/any other persons having any ights titile interest claim or share whatsoever into, upon, over or agains in the property more particularly described in Schedule hereunder written Whether by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lier or otherwise howsoever are hereby notify the same in writing to the undersigned at 3/4, Khan Building, Nabab Tank, Bridge Road, Dockyard Mumbai - 400010, with full particulars, details & document/s within 14 days from the date hereof, if no claim is received or made as required nereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all ntents and purposes and the same are not binding on our clients, the ransaction shall be completed without any reference to such claim

SCHEDULE OF THE TENANCY PROPERTY ABOVE REFERED TO All that Piece and Parcel of Land Urban Development Dept, Govt, o Maharashtra Property with building bearing C.S. No. 1727 of Mandv Division Adm. 144.65 Sq.Mtrs. Grd. + 3 Floor, known as building known as "Minicoy Palace" admeasuring 1100 Sq.ft or more or there about Being and lying 146-148, Shayda Marg, Dongri Mumbai - 400009 Bearing C.S. No. 1727 of Division Mandvi is Registration District and Sub District of Mumbai and Municipal Account No. BX0602210010000.

Dated this 31st Day of August 2024, at Mumbai ВҮР RADHAKRISHNA R. THAKUR Advocate for MR. MUBIN DHOKADWALA

A. Y. Sayyid & Co. 3/4, Khan Building, Nabab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai - 400010,

#### HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY Hutatma Chowk. Fbrt, Mumbai 400 032.

#### Tender Notice No. HIGH COURT/USB HARD DISK /331 /2024 Dated: 29/08/2024

The High Court of Judicature at Bombay invites online bids (Technical & Financial) from the eligible bidders which are valid for a minimum period of 180 days from the date of opening of bids (i.e. 23/09/2024) for entering into Rate Contract for "The Supply and Testing of USB Hard Disk at the District and Taluka Courts in the State of Maharashtra and Goa and Union Territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu". This rate contract will be valid for a period of two (2) years from the date of signing of contract.

The prospective bidders desirous of participating in this tender may submit their written queries to the undersigned on or before 06/09/2024 at 04.00 p.m. by email at cpcbom(5)aij.gov.in with the subject line "Pre-bid queries in respect of USB Hard Disk". Based on queries received, the High Court may amend the Tender/ issue Corrigendum, if required. Inputs/suggestions/queries submitted by Bidders as a part of the pre-bid meeting or otherwise shall be given due consideration. However, the High Court is neither mandated to accept any submission made by the Bidder nor the Bidder shall be given any written response to their submissions. If an input is considered valid, the same shall be accepted and incorporated as part of the Corrigendum.

A pre-bid will be conducted through Video Conferencing for which the required web link and time will be communicated to the bidder who has sent their queries. A link will be also published on the website of the Bombay High Court. The bidder who wants to join it has to send an Identity card letter through email, for the person who will join the video conferencing meeting. The attendance on Video conferencing will be marked as per the list of the participant. While joining the meeting, the name of the person who will join along with the name of the firm for whom he will join shall be displayed. While conducting the meeting, the participants shall maintain etiquette, if failed then they will be quit from the meeting.

Interested parties may view and download the Tender document containing the detailed terms & conditions, from Websites viz. http://mahatenders.gov.in http://bombavhighcourt.nic.in.

DGIPR 2024-25/2578

Registrar General High Court, Bombay

### Money Masters Leasing & Finance Limited

Regd. Office: 4, Akash Deep, Ground Floor, TPS VI 1 st Road, Milan Subway Santacruz (West), Mumbai - 400054. Tel: 022-26103848 / 26180202 CIN: L67120MH200PLC175208 Weh: www.monevmasterscc.in Email: mm.mone nasters@gmail.com

NOTICE OF  $30^{\text{TH}}$  ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio-Visual

Notice is hereby given that the 30th (Thirtieth) Annual General Meeting ('AGM') of Money Masters Leasing and Finance Limited ('the Company') is scheduled to be held on Monday, 30th September, 2024 at 03.30 p.m (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), without the physical presence of the Members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ('the Act') and rules made thereunder. Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with the MCA Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 19/2021 dated 08th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 ('MCA Circulars') and other relevant Circulars issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the businesses as set out in the Notice of the AGM

#### dated 30th August, 2024. Dispatch of Notice and Annual Report via e-mail:

In compliance with the abovementioned Circulars, the Notice convening the AGM along with Explanatory Statement pursuant to the provisions of Section 102 of the Act and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent as per the prescribed timelines by e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents/Depository Participants. The Notice of the AGM along with the Annual Report will also be available on the Company's website at https://moneymasterscc.in/, website of National Securities Depository Limited at the web link: https://www.evoting.nsdl.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at https://www.bseindia.com

Electronic voting and participation at the AGM:

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility at https://www.evoting.nsdl.com. The Instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. The Company will be providing Members the facility to cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ('Remote E-voting'), to participate in the 30th AGM through VC/OAVM and also to electronically cast their votes during the 30th AGM ("E-voting"). Members joining the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum for the AGM under Section 103 of the Act.

### Manner of registration / updating e-mail addresses:

Members are requested to support the Green Initiative by registering/updating their e-mail addresses with their Depository Participant (in case of shares held in dematerialized form) or with Link Intime (in case of shares held in physical form) for limited purpose of receiving the Notice of AGM and Annual Report along with the Login ID and password by following the below-mentioned procedure:

Physical Shareholders	Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate, self-attested scanned copy of identity and address proof by email to rnt.helpdesk@linkintime.co.in/mm.moneymasters@gmail.com.	
Demat Shareholders	Please provide Demat account details (CDSL- 16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name,	

client master or copy of Consolidated Account Statement, self-attested scanned copy of identity and address proof by email to rnt.helpdesk@linkintime.co.in/ mm.moneymasters@gmail.com.

After successful registration of E-mail address, Link Intime will send by E-mail, the AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password to the Members. In case of any queries, Members may write to rnt.helpdesk@linkintime.co.in/ nm.moneymasters@gmail.com.

## Manner of casting vote by Members:

The Company is providing the 'Remote e-voting' facility of National Securities Depository Limited ("NSDL") to all its Members to cast their votes electronically before the ensuing AGM on Resolutions set out in the Notice of the AGM, Additionally, the Company shall also provide the facility of voting through electronic means during the Meeting ('E-voting'). Detailed procedure for this will be provided in the Notice of the AGM

### Important Notice to Physical Shareholders:

Physical shareholders are hereby notified that based on SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37, dated 16th March, 2023, all holders of physical securities in listed companies shall register the postal address with PIN for their corresponding folio numbers. It shall be mandatory for the security holders to provide mobile number. Moreover, to avail online services, the security holders can register e-mail ID. Holder can register/update the contact details through

### submitting the requisite ISR 1 form along with the supporting documents. This Notice is being issued for the Information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable Circulars of MCA and SEBI.

For Money Masters Leasing & Finance Limited

Hozef Darukhanawala Managing Director DIN: 00177029

Place: Mumbai Date: 02<sup>nd</sup> September, 2024

Date: August 31, 2024

VP-Legal & Company Secretary



# इंडो अमाईन्स लिमिटेड

नॉर्पोरेट आयडेन्टेटी नंबर (सीआयएन): एल९९९९एमच१९९२पीएल नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व) जिल्हा ठाणे ४२१ २०३. दूर. क्र. : ९१ ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७

वेबसाइट: www.indoaminesItd.com, ईमेल आयडी: shares@indoaminesItd.coi

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या ३१व्या (एकतिसाव्या) वार्षिक

सर्वसाधारण सभेचे सूचना, ई-मतदानाची माहिती आणि बूक क्लोजर **युचना** याद्वारे देण्यात येते की**. इंडो अमाईन्स लिमिटेड** (''कंपनी'') च्य भागधारकांची ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (**''एजीएम''**), ही निगम व्यवहा मंत्रालयाद्वारे जारी केलेले एप्रिल ०८, २०२० दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र १४/२०२० आणि ह्या संदर्भात जारी केलेले त्या नंतरच्या परिपत्रके आणि अलिकडचे २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३ (एकत्रित ''एमसीप परिपत्रके'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले सेबी गरिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२२/४ दिनांक जानेवारी ०५, २०२३ आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी<sup>,</sup> पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ऑक्टोबर ०७, २०२३ (एकत्रित 'सेबी परिपत्रके'') च्या अनुपालनात आणि कंपनी अधिनियम, २०१३ ''अधिनियम'') आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रेग्यूलेशन्स . एयुलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या अनुपालनात कंपनीच्या ३१ व्या एजीएल बोलविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरेंसिंग ('**'व्हीसी''**) किंवा अदर व्हिज्युअल मीन्स ('<mark>'ओएव्हीएम''</mark>) मार्फत मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येईल. सभेचे मानीव ठिकाण हे डब्ल्यू–४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे ४२१ २०३, महाराष्ट्र, भारत येथे स्थित कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय राहील.

वरीलसदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिता लेखापरिक्षित वित्तीय अहवाल (अलिप्त आणि एकत्रित) सह वार्षिक अहवाल आणि ३०व्या एजीएमल बोलावणारी सूचना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/आरटीए कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने) पाठविण्यात आला आहे. वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता ३१व्या वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकत एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स द्वारे गरजेची नाही. कंपनीने vww.indoaminesItd.com येथील कंपनीच्या वेबसाईटवर, स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईत अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सदर दस्तावेज अपलोड केले आहेत.

ईमेल पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची पध्दत :

गगधारक ज्यांनी अजून त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील त्यांनी कृपय त्यांचे ई-मेल आयडी खालीलप्रमाणे नोंदणीकृत करावे :

- **१. भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक** आहे त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी अद्याप अद्ययावत केलेले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयर्ड कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात बिंगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत लिमिटेड यांच्यासह वेबसाइट www.bigshareonline.com वर भागधारक यांचे नाव व पत्ता निर्देशित करून स्वाक्षरी केलेले विनंती पत्र प्रत, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व कोणत्याही दस्तावेजांची सेल्फ अटेस्टेड प्रत (अर्थात ड्रायिव्हंग लायसंस, ईलेक्शन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट) भागधारक यांच्या पत्त्यावर पाठवावे
- डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक भागधारक: डिमॅट खाते तपशीत (सीडीएसएल -१६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल-१६ डिजीट डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर वा एकत्रित खाते अहवाल प्रत पॅन (सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड प्रत), आधार कार्ड (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत) रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजनट कंपनीचे यांना मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर कृपया प्रदान
- ३. जर कोणतीही चौंकशी/ई-मेल आयडी नोंदणीकरणामध्ये त्रुटी असल्यास भागधारकांनी <u>vinod.y@bigshareonline.com</u> वर लेखी सादर करावे.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यन ई-मतदान आणि त्याची पध्दत: ्र भागधारकांना सूचित करण्यात येते की, अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २०, सेबी लिस्टिंग ग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी ''जनरत मिटिंग्ज'' वरील सेक्रटरीयल स्टॅण्डर्ड-२ (एसएस-२) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी र्जीएम पूर्वी तिच्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवित आहे. त्याशिवाय कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दते (''ई-मतदान'ं') मार्फेत मतदानाची सुविधा पुरवित

ई-मतदान नियोजनाचा तपशिल खालीलप्रमाणेड<u>़</u>

१. दरस्थ ई-मतदान किंवा ३१व्या एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दतीमार्फत मतदानाची पात्रता ठरवण्यासाठी कटऑफ तारीख आहे; मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४.

२. ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ : शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ (स. ९.००वा. भाप्रवे)

3. **ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ**: सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

सभासद एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान करु शकतात आणि सभासदांचे मतदानाचे हक्क हे सदर कटऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्य भागभांडवलामधील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात राहतील. दरस्थ ई-मतदान मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे निष्क्रिय करण्यात येईल आणि भागधारकांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. फक्त ते भागधारक जे व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये हजर असतील आणि दरस्थ ई-मतदानामार्फत ठरावावर त्यांचे मतदान केलेले नाही आणि अन्यथा तसे करण्यास ऱ्यांना प्रतिबंध नसेल ते एजीएममध्ये ई–मतदान पध्दतीमार्फत मतदानासाठी पात्र राहतील सभासद ज्यांनी एजीएमच्या ठिकाणी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते र्जीएमला हजर राहण्यासाठी पात्र राहतील, परंतु एजीएम मध्ये मतदानासाठी पात्र राहणार नाहीत. ज्या सभासदांची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभाकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदवलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएममध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांसाठी द्रस्थ ई-मतदान/ई-मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेतील तपशिलात दिलेली आहे. तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.indoaminesltd.com</u> वर सुध्दा उपलब्ध

कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते evotng@nsdl.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करु शकतात. तथापी जर त्याने/तिने दुरस्थ ई–मतदानाकरिता सीडीएसएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर मतदान करण्यासाठी त्यांचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विलेले नाहीत त्या भागधारकांसाठी दरस्थ ई–मतदान/ई–मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेत

कोणत्याही चौकशी करिता तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई-मतदान वारपकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० वर कॉल करा किंवा evoting@nsdl.com वर (श्री. सागर गुधाते, वरिष्ठ व्यवस्थापक) यांना एक विनंती पाठवावा.

दरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाचे निष्कर्ष एजीएम पूर्ण झाल्यापासून दोन ू कामकाजाच्या दिवसात घोषित करण्यात येतील घोषित केले जाईल. निष्कर्षांसह परिनिरीक्षाकांचा अहवाल कंपनीची वेबसाईट www.indoaminesltd.com वर स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com वर ठेवण्यात

बूक क्लोजर आणि अंतिम लाभांश

भागधारकांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने २२ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्य सभेत एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन मंडळाच्या शिफारसीनुसार ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु. ५/- (रुपये पाच मात्र) च्या दर्शनी मुल्याच्या प्रती शेअर १०% म्हणजेच रु. ०.५० (रुपये पन्नास पैसे मात्र) च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता अंतिम लाभांशासाठी भागधारकांची हक्कदारी समजण्यासाठी आणि वार्षिक समाप्ती करिता बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. अंतिम लाभांश जर एजीएममध्ये घोषित झाल्यास तो डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संदर्भात आणि मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ (**रेकॉर्ड डेट**) रोजीस कंपनीच्या सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या भागधारकांना देण्यात येईल, तो नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे सादर केल्यानुसार नावे असलेल्या भागधारकांना देण्यात येईल. जर कंपनीला सभासदांनी तपशिल दिलेल्या बँक खात्याची नोंदणी न केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक किंवा कोणत्याही अन्य माध्यमाने त्यांच्या बँक खात्यामध्ये कोणाही सभासदाला लाभांश चुकता करणे शक्य न झाल्यास कंपनी लवकरात लवकर अशा सभासदांना डिव्हिडंट वॉरंट/चेक पाठवेल.

इंडो अमाईन्स लिमिटेडकरिता

सही/-विजय पालकर व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन: ००१३६०२७ दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२४ ठिकाण: डोंबिवली



Corporate Office: J. N. Heredia Marg, Hamilton House, 3<sup>rd</sup> floor, Ballard Estate, Mumbai - 400038. **Tel No.**: 22613102 **Email**: cs@foodsandinns.com (O) Registered Office: Udyog Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038; **Website**: www.foodsandinns.com CIN: L55200MH1967PLC013837 oods & Inns

#### NOTICE OF THE 52ND ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting ("AGM") of the members of Foods and Inns Limited ("Company") is scheduled to be held on Tuesday, September 24, 2024 at 4.30 p.m. through video conferencing ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the notice of the AGM.

In compliance with the circulars of Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India and owing to the difficulties involved in the dispatching the physical copies, kindly note that electronic copies of the notice of the AGM and Annual Report 2023-2024 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants within the prescribed timeline. The notice of the 52<sup>nd</sup> AGM and Annual Report for the F.Y. 2023-2024 will also be available on the website of the Company <u>www.foodsandinns.com</u> and on stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Individual notices along with the explanatory statement have been e-mailed to all those members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The Company has completed its dispatch of email on September 2, 2024. The notice of 52<sup>nd</sup> AGM along with the explanatory statement is available on the website of NSDL i.e. <a href="http://www.nsdl.co.in">http://www.nsdl.co.in</a> and also on the website of the Company i.e.

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Monday, September 16, 2024 to Tuesday, September 24, 2024 (both days inclusive).

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of the AGM using electronic voting system ("remote e-voting"), provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Board has appointed M/s Ragini Chokshi & Co, Company Secretary Firm, as scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent

The cut – off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or voting at the AGM is Friday September 13, 2024. The remote e-voting period shall commence on Friday, September 20. 2024 (10.00 a.m.) and ends on Monday. September 23. 2024 (5.00 p.m.). The remote e-voting shall be disabled and shall not be allowed for remote e-voting after 5.00 p.m. on Monday, September 23, 2024. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after the dispatch of the notices along with the explanatory statement and holding shares as of the cut-off date i.e. Friday August 23, 2024 may obtain the Log in ID and Password and follow the same instructions as mentioned in the notice of AGM for remote e-voting or by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in or cs@foodsandinns.com

The procedure of remote e-voting is available in the notice of the 52<sup>nd</sup> AGM. In case of any queries/grievances pertaining to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and remote e-voting user manual for members available at www.evotingindia.com or contact Mr. Sanjiv Yadav, Assistant Manager/ Ms. Pallavi Mhatre, Manager National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel: 022-24994545/7506682281 Email- sanjeevy@nsdl.com / pallavid@nsdl.com

> By Order of the Board of Directors FOR FOODS AND INNS LIMITED

Date: September 2, 2024 Place: Mumbai

BHUPENDRA DALAL CHAIRMAN **DIN 00061492** 



### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, मे. माझदा कंन्स्ट्रक्शन कंपनी, भारतीय अधिनियम, १९३२ च्या तरतुदी अंतर्गत एक नोंदणीकृत भागीदारी संस्था, येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेल्या गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४१ धारक जिमनीचे मालक यांनी 'के/पश्चिम' वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा २०३४ नुसार १८.३० मी. रुंद बेहराम बाग रस्त्याचा मंजुरित नियमित रेषाद्वारे बाधीत सदर जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे विना शुल्क आणि बोजापासून मुक्त जिमनीला सुपूर्व करण्याच्या बदल्यांत डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन क्र. ३२ च्या तरतुदींनुसार विकास अधिकार प्रमाणपत्र च्या स्वरुपांत विकास अधिकारांच्या हस्तांतरणाच्या (टी.डी.आर.) मंजुरीसाठी अर्ज सादर

कोणत्याही व्यक्ती (वैयक्तिक, संस्था, कंपन्या, व्यक्तींचा संघ, वैधानिक मंडळे/संस्था किंवा अन्य कोणती प्राधिकरणे इ. समाविष्ट) यांच्याकडे ह्या विरुद्ध कोणतीही माहीती असल्यास आणि/किंवा येथे खालील परिशिष्टांत वर्णन लिहिलेली सदर जमीन किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, दान, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्यूपत्रीत दान, कब्जा, पोटगी, जंगमगहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार, तंटा, कोणत्याही प्रकारचे विवाद याद्वारे कोणताही हिस्सा, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास त्यांना याद्वारे तसे लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना लॉ ऑफीसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, म्युनिसिपल हेड ऑफीस (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट मुंबई - ४००००१ येथे ह्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत अशा कोणत्याही अभिप्रेत दावा/आक्षेपासाठी त्याच्या कागदोपत्री पुरावे/किंवा कोर्ट ऑर्डर्स सह कळवण्यास सांगण्यांत येते, अन्यथा असा दावा किंवा मागणी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे समजले जाईल.

जर वरीलप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर बीएमसी अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाची कोणतीही दखल न घेता ते सर्व जाणीवपूर्वक सोड्न दिल्याचे आणि बीएमसीवर बंधनकारक नसल्याचे समजून त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर टीडीआरच्या स्वरुपांत विकास अधिकारांच्या हस्तांतरणाची मंज्री प्रक्रिया पूर्ण करेल.

### वरील संदर्भातील परिशिष्ट : (टीडीआर/डब्ल्युएसडब्ल्यु/केआय-१०९९)

'के/पश्चिम' म्युनिसिपल वॉर्ड च्या मंजुर विकास आराखड्यामध्ये १८.३० मी. रुंद बेहराम बाग रोडच्या मंजुरित नियमित रेषाद्वारे बाधीत ५५८४.९० चौ.मी. किंवा मोजमापित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४१ धारक येथे स्थित, असलेले आणि वसलेले जमीन किंवा मोकळी भूमीच्या ते सर्व भाग आणि विभाग आणि

पूर्वेस किंवा त्या दिशेकडून : एस. व्ही. रोड पश्चिमेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५३८/३, ३५९ आणि

दक्षिणेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४४ए, ५३८/१६ ते ५३८/२३, ५३० आणि ५२९

उत्तरेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५३८/३ ते ५३८/१०, ३५९, ५३८/१२, ५३८/१५, ५३४ आणि 438

दिनांकित ०२ सप्टेंबर, २०२४

पुढीलप्रमाणे सीमाबद्धः

सही/-(श्री. सुनील सोनावणे) ॲडव्होकेट अँड लॉ ऑफीसर बृहन्मुंबई महानगरपालिका साठी

जसंअ/११३०/जाहीरात/२०२४-२५

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

. . नोंद्र. कार्या : १३०१, १३ वा मजला, पेनिन्सला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३. / ईमेल आयडी : info.roc7412@gmail.com दूर. क्र. ०२२ -३००३६५६५१ वेबसाइट : www.classicelectricals.co.in सीआयएन : एल २५२०९एमएच १९८५पीएलसी३६०४९

> ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वेसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी १९:०० वाजता भा.प्र.वे १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम) मंबई - ४०००१३ येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात ३९ व्या एजीएमच्या सचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिव अहवालात प्रवेश करण्यासाठी वेबलिंकसह ३९ व्या एमजीएम च्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ३० ऑगस्ट. २०२४ रोजी पाठवण्यात आल्या होत्या. त्यांना इलेक्टॉनिक मोड ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३९ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे म्हणजे www.classicelectricals.co.in आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com मधील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात आली आहे र्क त्यांनी शेअर्स त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यास त्यांच्या डीपीकडे नोंदणी करा आणि शेअर्सच्या बाबतीत support@purvashare.com वर पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणी करा जर त्यांच्याकडे भौतिक स्वरूपात असते.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य नियम २० च्या तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार आणि सेबी च्या नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) २०१५, कंपनीला https://evoting.purvashare.com वर पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ची ई-व्होटिंग प्रणाली वापरून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते देण्याची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. कंपनीने https://evoting.purvashare.com वर एजीएम साठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी ूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे. सदस्यांना सूचित केले

रिमोट ई–मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल

रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ | शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ (सकाळी ९:०० भा.प्र.वे.) दुरस्थ ई-मतदान समाप्ती तारीख आणि वेळ सोमवार २३ सप्टेंबर २०२४ (सायं. ५:०० भा.प्र.वे)

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग मॉडयल अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावाक एकदा मत दिल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदानाला सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:००) नंतर परवानगी दिलं जाणार नाही

ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवलेले असेल, तं रिमोट ई - मतदानच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. तसेच बॅलेट पेपरदारे एजीएममध्ये मतदान करणे. एक सदस्य फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडु शकतो, म्हणजे रिमोट ई-व्होटिंग किंवा बॅलेट पेपरद्वारे

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट ऑफ्फ़ तारखेला म्हणजेच मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण करते, र्त evoting@purvashare.com वर विनंती पाठववन त्यांचा फोलिओ क्रमांक डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर सदस्य आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकत असेल. तर सदस्य त्याच्या/तिच्य विद्यमान वापरकर्त्यांचा वापर करू शकतो. मतदान करण्यासाठी ओळखपत्र आणि पासवर्ड सभासदांना पढ़े कळविण्यात येते की :

बॅलेट पेपरदारे मतदान करण्याची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होउ शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारींच्या बाबतीत कृपया श्रीमती दीपाल . धुरी, अनुपालन अधिकारी, पूर्वो शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट नं. ९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे. आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००११ वर संपर्क साधा किंवा evoting@purvashare.com वर ईमेल करा किंवा ०२२-४९६१४१३२ आणि ०२२-३५२२००५६ वर कॉल करा किंवा कंपनीला info.roc7412@gmail.com वर लिहा.

कंपनीने मे. डी. कोठारी अँड असोसिएट्स च्या श्रीमती धनराज कोठारी यांची नियुक्ती केली आहे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणन काम करतात. (दोन्ही रिमोट ई-व्होटिंग आणि बॅलेट पेपर मतदान).

पुढे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१, सेबी च्या नियमन ४२ (लिस्टिंग ब्लिंगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर रजिस्टर बुधवार १८ सप्टेंबर, २०२४ ते मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) पासून कंपनीच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद support@purvashare.com येथे ईमेल ने फॉम आयएसआर-१ मधील विहित केल्याप्रमाणे आधार कार्डशी जोडलेल्या पॅन कार्ड च्या स्व साक्षांकित प्रत आणि सभासदांच्या पत्त्त्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची साक्षांकित प्रत यासह फॉर्म आयएसआर-१ मध्ये एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र रितंसर भरून व त्यानंतर टपालाने त्याची प्रत्यक्ष प्रत आरटीएल किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवून त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवू/अद्ययावत करू शकतात. उपरोक्त, तपशील अद्ययावत करण्यासाठीचे आवश्यक फॉर्म्स कंपनीची वेबसाईट www.classicelectricals.co.in. वर सुद्धा उपलब्ध आहेत. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणां सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल ॲड्रेस अद्ययावत करू शकतात.

सेबी मास्टर सर्क्युलर च्या बाबतीत आणि ४ जानेवारी, २०२४ दिनांकीत रजिस्टार शेअर टान्स्फर एजंटर ('आरटीएज') साठी सेबीनो जारी केलेल्या एफएक्युजच्या अनुसार सदर सभासद फक्त त्यांची केवायसी पूर्ण झाल्यावरच तक्रारी नोंदवण्यास किंवा आरटीए कडून कोणतीही सेवा घेण्यास पात्र असतील.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि अधिनियम, एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी क्यूलर्सच्या अनुपालनांत आहे

बोर्डाच्या आदेशानुसा क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी रुपाली धिमान कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण: मुंबई

### बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात सामान्य मूळ नागरी अधिकार क्षेत्र खटला क्रमांक २७३/२०२३

वय: ७२ वर्षे, सध्या रहिवासी: पारेख बिल्डिंग, तिसरा मजला, १८ मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई – ४०० ००४ १ द्रिसेंबर ...फिर्याती २०२२ रोजी विरुद्ध सादर केले १. विनोद कल्याणजी भगत आणि २७ वयः ७२ वर्षे, व्यवसायः उद्योग, रहिवासीः १२, तिसरा मजला, जून२०२३ विजय महाल, वालकेश्वर रोड, पेट्रोल पंपाजवळ, रोजी दाखल मंबर्ड - ४०० ००६ २. वात्सा कॉर्पोरेशन्स लिमिटेड (पूर्वीचे नाव वात्सा फायनान्स लिमिटेड) कंपनीज अधिनियम. देण्यासाठी १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय: वात्सा हाऊस. जन्मभूमी मार्ग, फोर्ट, ओ.व्ही.आर मुंबई – ४०० ००१ ३. हीना दिनेश जाधव ८ आणि (प्रतिवादी क्र. २ च्या संचालक) ओ.व्हीआय कार्यालयः वात्सा हाऊस, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ ) ४. साहिल तरुणकुमार शाह पत्ता: ४०४, देशमुखं टॉवर्स, देशमुख लेन, व्ही.पी. रोड, सिक्का नगर, चर्नी रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००४ ५. आकाश तरुणकुमार शाह पत्ता: ४०४, देशमुख टॉवर्स, देशमुख लेन, व्ही.पी. रोड, सिका नगर, चर्नी रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००४ ६. डिजिटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय: २१९, श्रीजी चेंबर्स, २, टाटा रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४०० ००४ ७. मिनेह धरेन्द्र शाह (प्रतिवादी क्र. ६ चे संचालक) कार्यालय: २१९, श्रीजी चेंबर्स, २, टाटा रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४०० ००४ ८. आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१ ...प्रतिवादी

> १. साहिल तरूणकुमार शाह २. आकाश तरूणकमार शाह

वरील नावाने नमूद केलेल्या फिर्यादीने तुमच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे, जसा या संलग्न प्रतिज्ञापत्रात नमुद्र केला आहे. तुम्हाला ह्या न्यायालयात वैयक्तिकरित्या उपस्थित राहन किंवा वकिलामार्फर वकालतनामा सादर करून तुमचा बचाव करण्यासाठी लेखी उत्तर दाखल करावे लागेल आणि या समन्सची सेवा तुमच्यावर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत फिर्यादीस लेखी उत्तराची प्रत द्यावी लागेल. जर तुम्ही वरील ३० दिवसांच्या कालावधीत लेखी उत्तर दाखल करण्यात अपयशी ठरलात, तर तुम्हाला न्यायालयाने नोंदवलेल्या कारणांसाठी, लेखी उत्तर दाखल करण्यासाठी अशा इतर दिवशी परवानगी दिली जाईल, पण र्त तारीख समन्सच्या सेवेदिनांकड्न नव्वद दिवसांच्या आत असेल, नागरी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर नियम १ नुसार. आणि जसे प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्या बोर्डवर असे निर्देश दिले जाऊ शकतात, त्या तारखेला दाव्याच्या खटल्याच्या तारखेबाबत आणि इतर बाबींबाबत दिशानिर्देशांसाठी हा दावा ठेवला जाईल.

आणखी हे लक्षात घ्या की जर तुम्ही वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास किंवा वकालतनामा आणि लेखी उत्तर दाखल करण्यात अपयशी ठरलात, किंवा जर तुम्ही प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्यासमोर हज प्तहण्यात अपयशी ठरलात, तर खटला पुढील कोणत्याही दिवशी ''बिनबचाव'' म्हणून बोर्डावर ठेवला जाऊ शकतो आणि तुमच्याविरुद्ध डिक्री किंवा आदेश दिला जाऊ शकतो.

साक्षीदार माननीय श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय, बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी.

> स्वाक्षरी / -प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टरसाठी स्वाक्षरी / -सीलः दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४

फिर्यादीसाठी वकील

५०२, पाचवा मजला, सावला चेंबर्स, पंजाबी मोटी हलवाईच्या वर, कवासजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

(ई):\_anukulseth.legal@gmail.com

(मो): ९९६७१२६८८७

तम्हाला ह्याद्वारे कळविण्यात येते की राज्य विधी सेवा प्राधिकरणे. उच्च न्यायालय विधी सेवा समित्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे आणि तालका विधी सेवा प्राधिकरणांकडन मोफत कायदेशीर सेवा मिळण्यास तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला ही मोफत कायदेशीर सेवा घ्यायची असल्यास, तुम्ही वरीलपैकी ु कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/समित्यांशी संपर्क साधू शकता.

एन.बी: फिर्यादींच्या विकलांनी खऱ्या प्रती म्हणून प्रमाणित केलेल्या, फिर्यादी अर्जाच्या प्रती सर्व संलग्नकांसह संलग्न आहेत. टीप: या खटल्यातील पुढील तारीख ११/०९/२०२४ आहे. कृपया या खटल्याची स्थिती आणि पुढील तारीख/तारीखा तपासण्यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या:

डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड

सीआयएनः एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.whbrady.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

१११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

गद्वारे सूचना देण्यांत येते की

कंपनीची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी ट १२.१५ वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरित होणार आहे.

निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या जनरल सर्क्यूलर क्र. ०९/२०२३ दिनांक आणि

सेबीने जारी केलेले, ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (ह्यानंतर एकत्र उल्लेख 'सक्युर्लर्स'') द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे आणि एमसी सर्क्युलर्स कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स, २०१५ च्या अनुपालनां कंपनीची १९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी दु १२.१५ वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम सुविधेमार्फत होईल. एजीएमची सचना आणि २०२४ साठी वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदांन

वेबसाईट www.whbrady.in वर. बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखीर उपलब्ध आहे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजग रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्य कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासतंत्रा रिमोर ई-व्होरिंग (एजीएमच्या आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगर्ने एखाद्य सभासदाने मते देण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधीची सुरुवात मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० वा. (भा. प्र.वे)) होईल आणि ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.)) संपेल. ह्या कालावधीत, शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंव डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्टॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सविधा परवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्य सभासदांची एजीएम मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पात्रता असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएम मध्ये हजर राह्न सहभार्ग होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची तपशिलवार प्रक्रिया १११ व्या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये दिली आहे.

कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासव बनली आणि शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@bigshareonline.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल तथापि, जर तम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी व पासवर्ड/पीन वापरता येईल. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया १११ व्या एजीएमच्या सचनेच्या टीपांमध्ये आहे

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश दळवी, सिनि. मॅनेजर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडे helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगशेअर सर्ल्हिसेस प्रा. लि., एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ फोन ०२२ ६२६३८२०५/६२६३८२६८, कडे info@bigshareonline.com येथे कराव्यात

ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. हिमांक देसाई, चार्टर्ड अकांऊंट, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियुक्ती केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार १८ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड पवन जी. मोरारक

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन: ००१७४७९६)

ठेकाण : मंबर्ड दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२४

> BLACK BOX ब्लॅक बॉक्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ५०१, ५व्या मजला, इमारत क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क,। एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८. भारत.

blackbox.com | infoindia@blackbox.com सीआयएन: एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२ । दू. +९१ २२ ६६६१ ७२७२

ब्लॅक बॉक्स लिमिटेडच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, ब्लॅक बॉक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.०० वा.** भारतीय प्रमाण वेळ (भा.प्र.वे.) व्हिडीओं कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') मार्फत ही एजीएम बोलावणाऱ्या दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ दिनांकित च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल. जी सुचना २ सप्टेंबर, २०२४ रोजी सभासदांना वितरित केली.

. निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधेमार्फत सर्वसाधारण सभा घेण्यास आणि सामान्य व विशेष ठराव संमत करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधनियम'') च्या तरतुदी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') आणि सदर संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनां कंपनीची ३८ वी एजीएम उपरोल्लेखित दिवशी, तारखेस आणि वेळी व्हीसी मार्फत घेण्यात येईल आणि एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसेल

उपरोक्त सर्क्युलर्स आणि १३ मे, २०२२ रोजीचा सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनी, कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए), डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३८ वी एजीएम सूचना २ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठवली आहे. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२०२४ कंपनीची वेबसाईट https://cdn.blackbox.com/cms/docs/investors/annual-reports/annual-reportfy2023-24pdf वर स्टॉक एक्सचेंजेसच्या, म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक <del>एक्स्चेंज</del> ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

पुढे सूचना देण्यांत येते की, अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमांचा नियम २० आणि सुधारित एलओडीआर रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून **बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४** ह्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद, एजीएमच्य ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून एनएसडीएलच्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी एक एजन्सी म्हणून एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. सभासदांना पुढे

१. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी **रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा**. (भाप्रवे) सुरु होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे)

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएम मध्ये मत देण्याची पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) बधवार १८ सप्टेंबर २०२४ ही आहे. फक्त कट-ऑफ डेट रोजी कंपनीच्या मभामटांच्या नोंटवहीत /द्रिपॉबिटरीजनी तेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंटवहीत ज्यांचे नाव असेल त्या व्यक्तीच सूचनेत मांडलेल्या ठरावांवर रिमोट ई-व्होटिंग सुविधा वापरून किंवा एजीएम मध्ये पुरवल्या जाणाऱ्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील

कोणत्याही व्यक्तीने, कंपनीचे शेअर्स संपादित करून ह्या एजीएमच्या सूचनेच्या पाठवल्यानंतर कंपनीचे सभासद बनले असतील व कट-ऑफ डेट रोजी कंपनीचे शेअर्स धारण करतील त्या evoting@nsdl.com वर एक विनंती पाठवून ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी व पासवर्ड नोंदणीकृत असेल तर सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम मध्ये पुरवलेल्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत त्यांचे मत देण्यासाठी वापरता येईल.

रिमोट ई-व्होटिंग सुविधा वापरून सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, सभासदांना त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती दिली जाणार नाही.

वर वर्णन केल्याप्रमाणे रिमोट ई-व्होटिंग सुविधे व्यतिरिक्त, कंपनीने एजीएम मध्ये सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक पद्भतीने त्यांचे मत देण्यासाठी सभासदांना सोयीचे व्हावे म्हणून एनएसडीएलने पुरवलेली ई-व्होटिंग सिस्टीम घेतली आहे.

व्हीसी सविधेमार्फत एजीएम मध्ये हजर राहणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल आणि त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. पुढे, ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी मार्फत एजीएमला हजर राह्/त्यांत सहभागी होऊ शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. सभासदांचे मताधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणांत असतील.

ात्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज कंपनी, आरटीए, डीपी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील, त्यांनी ई-व्होटिंग प्रक्रियेसाठी लॉगीन तपशील आणि वार्षिक अहवाल मिळवण्याकरिता ई-मेल आयडी नोंदवण्यासाठी कृपया त्यांचे नाव, फोलिओ क्र आणि त्यांच्या शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची आणि मागची), पॅन कॉर्ड (स्व-साक्षांकीत) व आधार कार्ड (स्व–साक्षांकित) च्या प्रती असलेला एक ई–मेल डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, कंपनीचे आरटीए यांच्या <u>investorsqry@datamaticsbpm.com</u> येथे तसेच कंपनीकडे investors@blackbox.com येथे पाठवावा. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया अशा कारणास्तव त्यांना देण्यात आलेल्या सल्याप्रमाणे कार्यवाही करून त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावेत किंवा अद्ययावत करावेत.

व्हीसी मार्फत एजीएम मध्ये हजर राहण्यासाठी सविस्तर निर्देश आणि रिमोट ई-व्होटिंग मध्ये सभासद कोणत्या प्रकारे सहभागी होऊ शकतात किंवा एजीएम मध्ये प्रवलेल्या ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत त्यांची मते देऊ शकतात त्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत त्याचप्रमाणे एनएसडीएलने सभासदांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये तसेच एनएसडीएलची वेबसाईट म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही चौकशांच्या बाबतीत तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाह् शकतात. सभासद कंपनीच्या इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस डिपार्टमेंट (आरटीए) येथे देखील संपर्क साधू शकतात. न्यासाठीचे संपर्क तपशील आहेत. मे. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन लिमिटेड प्लॉट क्र. बी-५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, दू.: +९१ २२ ६६७१ २००१ ते ६६७१ २००६, फॅक्स : +९१ २२ ६६७१ २२०९, ई-मेल investorsqry@datamaticsbpm.com.

ठिकाणः नवी मुंबई

दिनांक : २ सप्टेंबर, २०२४

ब्लॅक बॉक्स लिमिटेड करिता आदित्य गोस्वामी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा.